

शासकीय अधिकाऱ्यांचे / कर्मचाऱ्यांचे

गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबतच्या

एकत्रित सूचना

प्रस्तावना

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत शासन निर्णय, सा. प्र. वि., क्रमांक सीएफआर-१२६९/डी-१, दिनांक ४ ऑगस्ट, १९६९ नुसार सूचना निर्गमित केलेल्या आहेत. गेल्या २६ वर्षात त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा व सचिव समितीने केलेल्या शिफारशी लक्षात घेऊन सोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये एकत्रित सूचना व परिशिष्ट “ब” व “क” मध्ये विहित प्रपत्रे देण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने गोपनीय अहवालांच्या प्रपत्रात करण्यात आलेले बदल व स्वयंमूल्य निर्धारण अहवालांचा समावेश या बाबींचा अंतर्भाव आहे. तसेच काही नवीन बाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. त्या अशा :—

- (१) प्रतिकूल शेन्याविरुद्धच्या अभिवेदनावर निर्णय घेणे. [सूचना क्र. ४४].
- (२) सेवानिवृत्त/बदली झालेल्या अधिकाऱ्यांना गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी कालावधी विहित करणे. [सूचना क्र. २०].
- (३) प्रतिकूल शेन्याविरुद्धच्या दुसऱ्या अभिवेदनावर कार्यवाही करणे. [सूचना क्र. ५१] इत्यादी.

२. सर्व संबंधितांना ही पुस्तिका उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. मंत्रालयीन विभागाकडून यात काही सुधारणा करण्यासंबंधीच्या सूचना करण्यात आल्यास अशा सूचनांचे स्वागत केले जाईल व त्यांचा योग्य तो विचार केला जाईल.

दिनांक १ फेब्रुवारी १९६९.

के. सी. श्रीवास्तव,
सचिव (सेवा).

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय, क्रमांक सीएफआर-२१६/प्र.क्र.३६/१५/ते.
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ फेब्रुवारी १९९६.

शासन निर्णय

शासकीय अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे यावावत शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीएफआर-१२६९/डी-१, दिनांक ४ ऑगस्ट, १९६९ अनुसार एकत्रित सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्या सूचनांचे अनुपालन करून गोपनीय अहवाल लिहिताना अधिकाऱ्यांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी नमूद करून गोपनीय अहवाल लिहिण्यावावत सुधारणा करण्यात याव्यात असे प्रस्ताव अनेक विभागांकडून करण्यात आले होते. ते प्रस्ताव व सचिव समितीने दिनांक २५ मे, १९८९ रोजी झालेल्या वैठकीत केलेल्या शिफारशी लक्षात घेऊन वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना एकत्रित करण्याचा व गोपनीय अहवालाच्या प्रपत्रात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारार्थीन होता. तसेच स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल पन्हती पुन्हा सुरु करण्याचा प्रश्नदेखील शासनाच्या विचारार्थीन होता.

२. वर्गील सर्व वार्यांचा साकल्याने विचार करून शासन आता असे आदेश देत आहे की, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीएफआर-१२६९/डी-१, दिनांक ४ ऑगस्ट, १९६९ चे आदेश अधिक्रमित करून यापुढे शासकीय अधिकाऱ्यांचे/कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल या निर्णयाला जोडलेल्या परिशिष्ट “अ” मधील मार्गदर्शक सूचनांनुसारच लिहिले जावेत.

३. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीएफआर-१२७०/सी-२१३६/डी-१, दिनांक २३ ऑक्टोबर, १९७० व शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, सीएफआर-१२९४/प्र. क्र. ८३/१४/१३, दिनांक ११ नोव्हेंबर, १९९४ अन्यथे निर्गमित केलेल्या सूचना तसेच उपरोक्त विपयाच्या संदर्भात या सोवतच्या परिशिष्टामध्ये गोपनीय अहवालासंवंधी ज्या सूचना अंतर्भूत करण्यात आलेल्या नाहीत त्यावावतचे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश अवाधित राहतील.

४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीएफआर-१२८०/१५/ते, दिनांक १८ डिसेंबर, १९८४ अन्यथे स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल पन्हती वंद करण्यात आली होती. सदर पन्हत पुन्हा सुरु करण्यात येत असून परिशिष्ट “ब” (भाग-३) मधील प्रपत्र कर्मचाऱ्याने/अधिकाऱ्याने भरावयाचे आहे.

५. शासकीय अधिकाऱ्यांचे काम व वर्तणूक यावावतच्या सर्वसाधारण वाजू पूर्णांशाने समाविष्ट करण्याच्या दृष्टीने गोपनीय अहवाल लिहिण्याचे सुधारित प्रपत्र (परिशिष्ट “ब”) तयार करण्यात आले आहे. तथापि, व्यवसायिक किंवा तांत्रिक अधिकाऱ्यांचे, जसे प्राध्यापक/व्याख्याते, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, अभियंते इत्यादी, अथवा तसेच अधिकाऱ्यांच्या अध्यापन, संशोधन आणि साहित्यिक कार्य व इतर अभ्यासवाह्य कामे, इत्यादींवावत त्यांच्या व्यावसायिक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी, तसेच सूचना क्र. १३ अनुसार नोंद घेण्यासाठी आवश्यक असल्यास मंत्रालयातील संवंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या अधिकाऱ्यांसाठी परिशिष्ट “ब” मधील प्रपत्रात पुरवणी प्रपत्र सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने विहित कराये.

६. हे आदेश दिनांक ९ फेब्रुवारी, १९९६ पासून अंमलात येतील. १९९५-९६ या वर्षापासून सुधारार्थ प्रपत्रात अहवाल लिहावेत. सोवतच्या सूचनासंदर्भात यापूर्वी जर काही निर्णय घेण्यात आला असेल तर अशी प्रकरणे पुढा सुरु करण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावान,

य. मा. जोशी,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,
मुख्यमंत्री यांचे सचिव,
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंवई (पत्राने),
प्रवंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंवई (पत्राने),
प्रवंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंवई (पत्राने),
प्रवंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंवई (पत्राने),
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंवई,
निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
सर्व मंत्रालयीन विभागांच्या आरथापना शाखा.

परिशिष्ट “अ”

गोपनीय अहवालसंवंधी सूचना

गोपनीय अहवाल लिहिणे/पुनर्विलोकन करणे

१. गट-अ ते गट-क चे अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल सोबत जोडलेल्या परिशिष्ट-व मध्ये लिहिण्यात यावेत. परिशिष्टाचा भाग १ मधील प्रपत्र हे प्रथम गोपनीय अहवाल लिहिताना “पूर्ण” करावयाचे असून ते गोपनीय अहवाल नर्तीवर ठेवण्यात यावे. हे प्रपत्र गट-अ ते गट-क च्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी ठेवण्यात यावे.

२. परिशिष्ट-व चे (भाग-२) व (भाग-३) हे स्वयंमूल्यानिर्धारण अहवालसंवंधी असून भाग-३ मधील प्रपत्र हे ज्याचा गोपनीय अहवाल लिहावयाचा आहे त्या कर्मचाऱ्याने/अधिकाऱ्याने भरावयाचे आहे व (भाग-४) मधील प्रपत्र हे प्रतिवेदन अधिकाऱ्यानं भरावयाचे असून (भाग-५) मधील प्रपत्र हे पुनर्विलोकन अधिकाऱ्याने करावयाचे आहे.

३. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे आवश्यक आहे. गोपनीय अहवाल दरवर्षी ३९ मार्च रोजी संपणाऱ्या वर्षासाठी (प्रतिवेदन वर्ष) लिहावेत. अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा ३ महिने किंवा अधिक झाली असेल अशी सेवा पुढे यालू राहण्याची शक्यता असेल तर त्यांचे गोपनीय अहवाल लिहावेत. ज्या पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सल्लाने नियुक्ती केली जाते अशा पदांवर विभाग प्रमुखांनी तात्पुरत्या स्वरूपात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत केली जाईपर्यंत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वावतीत, जर असे गट-अ ते गट-क चे अधिकारी/कर्मचारी ३ महिने किंवा अधिक काळ सेवेत असतील तर त्यांचे गोपनीय अहवाल लिहावेत. आयोगाच्या सल्लाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वावतीत जर त्यांची अखंड सेवा ३ महिने किंवा अधिक असेल तरच त्यांचे गोपनीय अहवाल लिहावेत.

४. जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने/अधिकाऱ्याने एखाद्या प्रतिवेदन वर्षात एकापेक्षा अधिक पदांवर काम केले असेल तेव्हा त्यापैकी ज्या पदांवरील त्याची सेवा तीन महिने झाली नसेल अशी सेवा वगळून त्याने धारण केलेल्या सर्व पदांवरील सेवेचा प्रतिवेदनामध्ये समावेश करावा व अशा पदांचा तारखांत तपशील घावा.

५. गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी/पुनर्विलोकन करण्यासाठी प्रतिवेदन अधिकाऱ्याने/पुनर्विलोकन अधिकाऱ्याने प्रतिवेदन वर्षातील शासकीय कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे काम ३ महिने पाहणे आवश्यक आहे. जर प्रतिवेदन अधिकाऱ्याने/पुनर्विलोकन अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे काम एखाद्या विशिष्ट प्रतिवेदन वर्षात ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी पाहिले असेल तर त्या प्रतिवेदन अधिकाऱ्याने/पुनर्विलोकन अधिकाऱ्याने संवंधित कर्मचाऱ्यांचा/अधिकाऱ्यांचा तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीचा गोपनीय अहवाल लिहू नये/पुनर्विलोकन करू नये आणि ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी काम पाहिले असल्यामुळे अहवाल लिहिला नाही/पुनर्विलोकितकेला नाही अशा प्रकारची नोंद गोपनीय अहवालात प्रमाणपत्राद्वारे करावी. जर एखादा कर्मचारी/अधिकारी एखाद्या पदावर ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी काम करीत असेल परंतु हा कालावधी दोन प्रतिवेदन वर्षामध्ये विभागला असून दोन वर्षामधील एखाद्या वर्षातील किंवा दोन्ही वर्षातील कालावधी जर प्रत्येकी तीन महिन्यांपेक्षा कमी असेल तर त्या त्या वर्षातील अशा कमी कालावधीसाठीमुळा गोपनीय अहवाल लिहू नये/पुनर्विलोकन करू नये व गोपनीय अहवालामध्ये तशा प्रकारची नोंद प्रमाणपत्राद्वारे ठेवण्यात यावी.

टीप : ३ महिन्यांचा कालावधी हिशोवात घेताना १० दिवसांचाच असला पाहिजे असे नाही. मुद्द्याचे दिवस वगळण्याचे प्रयोजन नाही. तथापि, ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधीचा गोपनीय अहवाल लिहावयाचा असेल तर प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी त्यावात सवल कराणे देऊन त्याचे समर्थन करावे व त्यानंतर सदर गोपनीय अहवाल, नर्तीमध्ये ठेवण्यात यावा. मात्र, अशा कमी कालावधीच्या गोपनीय अहवालाच्या वावतीत त्यापूर्वीचे व त्यापूर्वील गोपनीय अहवाल वघून त्यांचा सारसार विचार करून सदर गोपनीय अहवालाची प्रतवारी करताना निर्णय घ्यावा.

६. जेव्हा प्रतिवेदन अधिकारी एखाद्या अधिकाऱ्याचा/कर्मचाऱ्यांचा अहवाल त्या अधिकाऱ्याने/कर्मचाऱ्यांचे काम ३ महिन्यांपेक्षा कमी काम केल्यामुळे लिहू शक्त नसेल तेव्हा पुनर्विलोकन अधिकारी जर त्याने त्या कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे काम ३ महिने किंवा अधिक कालावधीसाठी पाहिले असेल तर त्या कर्मचाऱ्यांचा/अधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल लिहू शकेल. हा अहवाल पुनर्विलोकित करण्याची आवश्यकता नाही.

७. प्रतिवेदन अधिकाऱ्याने त्यांच्या हाताखालील कर्मचारी/अधिकारी यांचे गोपनीय अहवाल संपूर्ण वर्पाकरिता किंवा त्यांची मध्यावर्धी वदली झाल्यास कार्यभार हस्तांतरीत करताना लिहिणे आवश्यक आहे. पुनर्विलोकन अधिकाऱ्यांची वदली वर्पाच्या शेवटी झाल्यास प्रतिवेदन अधिकाऱ्याने अहवाल लिहिल्यानंतर त्यावेळी कार्यगत असलेल्या पुनर्विलोकन अधिकाऱ्याने ते गोपनीय अहवाल पुनर्विलोकित करावेत. मात्र त्या पुनर्विलोकन अधिकाऱ्याने त्या कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे काम ३ महिन्यांकरिता पाहिले नसल्यास अगोदगच्या पुनर्विलोकन अधिकाऱ्याने त्या अहवालाचे पुनर्विलोकन करावे.

८. प्रतिवेदन अधिकाऱ्याने गोपनीय अहवालामध्ये आपले शेरे वस्तुनिष्टपणे आणि नि.संदिग्ध शब्दात लिहावेत. वैयक्तिक व मोघम स्वरूपाचे शेरे गोपनीय अहवालामध्ये लिहिण्याचे टाळावे.

९. पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी परिशिष्ट (भाग-५) मध्ये आपले अभिप्राय लिहिण्यापूर्वी स्वतःचे खवतंत्र निश्चित मत वनविणे आवश्यक आहे. आवश्यकता वाटल्यास त्यांनी प्रतिकूल शेन्यांच्या संदर्भात प्रतिवेदन अधिकाऱ्यांवरोवर चर्चा करावी व नंतरच आपले अभिप्राय लिहावेत. प्रतिवेदन अधिकाऱ्यांच्या अभिप्रायाशी सहमत नसल्यास त्याची कारणे देणे आवश्यक आहे.

१०. गोपनीय अहवालामध्ये प्रतिवेदन कालावर्धीमधील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन कामातून दिसून आलेल्या कार्यक्षमतेचे व चारित्र्याचे खेरेखुरे व वस्तुनिष्ट मूल्यमापन केले असले पाहिजे. कर्मचारी/अधिकारी यांच्या कामाचा सर्वसाधारण आढावा घेणे शक्य व्हावे म्हणून प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी त्यांनी ज्यांच्या गोपनीय अहवाल लिहावयाचा आहे, अशा प्रत्यंक कर्मचारी/अधिकाऱ्यांच्या संदर्भात कच्चे टिपण (Ephemeral Roll) टेवावे. हे टिपण परिशिष्ट-क मध्ये विहित केलेल्या तक्त्यात टेवण्यात यावे. या टिपणात कर्मचारी/अधिकारी यांच्यावदल वेळोवेळी आढळून आलेल्या उल्लेखनीय गोप्ती किंवा प्रतिकूल गोप्ती यांची संदर्भासंहित नोंद घ्यावी. गोपनीय अहवाल लिहिताना या टिपणीतील नोंदाच्या आधारे त्यामध्ये शेरे लिहिण्यात यावेत.

११. शासकीय कर्मचाऱ्यांची सचोटी, चारित्र्य ही त्याच्या सेवेतील महत्याची वाव असल्यामुळे यासंवर्धीच्या रकान्यात प्रतिकूल शेरे लिहिताना प्रतिवेदन अधिकाऱ्याने अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. प्रतिकूल शेरे मिळद कराण्याइतपत निश्चित पुरगवा उपलब्ध असेल तरच असे शेरे गोपनीय अहवालामध्ये लिहावेत. जर प्रतिवेदन अधिकारी त्याच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांची सचोटी प्रमाणित करू शकत नसेल किंवा त्याविषयी त्याला काही शंका असली तर त्याने रकान्यात कोणताही शेरा न लिहिता तो कोरा टेवावा व आपल्या शंकेवावतचा सविस्तर अहवाल वरिष्ट अधिकाऱ्याकडे सादर करावा व सचोटी संशयास्पद अहवाल सोबत जोडला आहे असे रकान्यात लिहावे. वरिष्ट अधिकाऱ्याने सदर अहवालावर त्वरित कार्यवाही करावी. जर चौकर्शांती शासकीय कर्मचारी निर्दोष असल्याचे आढळून आले तर त्याची सचोटी प्रमाणित करण्यात यावी व ते गोपनीय अहवालात लिहिण्यात यावे. जर त्याची सचोटी संशयास्पद असल्याचे कायम झाले तर ती गोप्त देखील गोपनीय अहवालात नमूद करावी. ही कार्यवाही गोपनीय अहवाल ज्यांच्या ताव्यात असतात त्यांनी वरिष्ट अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करावी.

१२. गोपनीय अहवाल लिहिताना आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर/अधिकृत्यांवर विशेषत: मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी प्रतिवेदन तसेच पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी घ्यावी. कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे विशेषत: मागासवर्गीयांचे गोपनीय अहवाल त्यांच्या पदोन्तीच्या सुमारास हेतूपुरसरपणे, नकारात्मकदृष्ट्या किंवा जाणूनवूजून प्रतिकूल स्वरूपात लिहिले जातात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तरी गोपनीय अहवाल तसे न लिहिता ते अत्यंत वस्तुनिष्टपणे लिहावेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी.

१३. मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजना कार्यान्वित करण्यावावत अधिकाऱ्यांनी/कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची नोंद परिशिष्ट “व” च्या रकाना क्र. ९ मध्ये घेण्यात यावी. या योजनेच्या अंमलवजावणीत कसूर झाल्याचे दिसून आल्यास ती कर्तव्यव्युती म्हणून समजाच्यात यावी व संवंधितविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी. अल्पसंख्यांकासाठी असलेल्या योजना कार्यान्वित करण्यावावत अधिकाऱ्यांनी/कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची नोंद घेण्यासाठी परिशिष्ट “व” मधील प्रपत्रास पुरवणीप्रपत्र सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने तयार करावे.

१४. कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीविषयी जर लोकप्रतिनिधींकडून तकारी आल्या असतील व त्या तकारीत तथ्य असल्याचे आढळून आले असेल तर गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी विहित केलेल्या परिशिष्ट “व” च्या भाग-४ मधील रकाना क्र. ९ (६) मध्ये शेरा लिहिताना प्रतिवेदन अधिकाऱ्याने त्या तकारी विचारात घ्याव्यात.

१५. एखादा अधिकारी किंवा कर्मचारी जर स्त्री कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करीत असल्याची तकार आली असेल परंतु त्याच्या गैरवर्तनावावत जर सवळ पुरावा नसेल तर प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्याने संवंधित कर्मचाऱ्यांच्या/अधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीवावत काही दाखले घावेत किंवा तलंवर्धीची माहिती कोणत्या आधारे उपलब्ध झाली ते नमूद करून गैरवर्तनावावतचे अभिप्राय संवंधित कर्मचाऱ्यांच्या/अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात लिहावेत.

१६. शासकीय कर्मचाऱ्यामध्ये/अधिकाऱ्यामध्ये आढळून आलेले दोप किंवा त्याला झालेल्या शिक्षा यांचा उल्लेख प्रतिवेदन अधिकाऱ्याने “सर्वसाधारण मूल्यमापन” या रकाऱ्यामध्ये करावा.

१७. सर्वसाधारण मूल्यमापन या रकाऱ्यामध्ये कर्मचाऱ्याने/अधिकाऱ्याने प्रतिवेदन वर्षात केलेल्या उल्लेखनीय अशा साधारण/चांगल्या/उल्कृष्ट/अत्युकृष्ट तसेच प्रतिकूल कामाचा संक्षिप्त स्वरूपात उल्लेख करावा. तसेच त्यांनी केलेल्या प्रशिक्षणाचा तपशीलदेखील या रकाऱ्यात देण्यात यावा.

१८. अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा ते पूर्णपणे वापर करतात की नाही ते संवंधित रकाऱ्यात स्पष्टपणे नमूद करावे.

१९. प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्याने गोपनीय अहवालाची प्रतवारी गोपनीय अहवालामध्ये नमूद करू नये.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून गोपनीय अहवाल लिहून/पुनर्विलोकित करून घेणे

२०. सेवानिवृत्त व वदली होणाऱ्या अधिकाऱ्यांनी ते निवृत्त होण्यापूर्वी किंवा त्यांची वदली होण्यापूर्वी त्यांच्या हाताखालील कर्मचारी/अधिकारी यांचे गोपनीय अहवाल लिहिले/पुनर्विलोकन केले आहेत काय हे पाहण्याची जवाबदारी संवंधित आस्थापना अधिकाऱ्याची आहे. ज्यावेळी प्रतिवेदन अधिकारी सेवानिवृत्त होणार असेल किंवा त्याची वदली होणार असेल त्यावेळी, जर त्या प्रतिवेदन अधिकाऱ्याने प्रतिवेदन वर्षात शासकीय कर्मचाऱ्याचे/अधिकाऱ्याचे काम ३ महिने पाहिले असेल तर, त्या प्रतिवेदन अधिकाऱ्याकडून तो सेवानिवृत्त होण्यापूर्वी किंवा त्याने पद सोडण्यापूर्वी आस्थापना अधिकाऱ्याने गोपनीय अहवाल लिहून घ्यावेत. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे गोपनीय अहवाल लिहून घेणे शक्य झाले नाही तर, सदर सेवानिवृत्त अंधिकाऱ्याकडून गोपनीय अहवाल लिहून/पुनर्विलोकित करून घेण्यासाठी त्यांना सेवानिवृत्तीच्या दिनांकानंतर एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा व वदली झालेल्या अधिकाऱ्याकडून गोपनीय अहवाल लिहून/पुनर्विलोकित करून घेण्यासाठी त्यांना त्यांची वदली झाल्यापाशून जारीत जारी तीन महिने किंवा सदर गोपनीय अहवालाच्या गटवर्षाचा कालावधी, इतका कालावधी देण्यात यावा. संवंधित अधिकाऱ्यांकडून विहित कालावधीत गोपनीय अहवाल लिहून घेण्याची जवाबदारी आस्थापना अधिकाऱ्यांची राहील.

सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यास त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापूर्वी देन महिने, आस्थापना अधिकाऱ्याने गोपनीय अहवाल नमुना देणे आवश्यक आहे. यानुसार आस्थापना अधिकाऱ्याकडून कार्यवाही न झाल्यास त्यांना जवाबदार धरण्यात येईल. जर काही योग्य कारणासाठी कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहिले/पुनर्विलोकित केले गेले नाही तर, त्यांच्या गोपनीय अहवाल नर्तीत योग्य त्या टिकाणी आवश्यक ती नोंद प्रमाणपत्राद्वारे घेण्यात यावा.

प्रशिक्षणार्थीचे गोपनीय अहवाल लिहिणे

२१. प्रशिक्षणार्थ पाठविण्यात आलेल्या सर्व शासकीय (गजपत्रित/आगाजपत्रित) अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीतील कार्यावयतीचा नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात घेण्यात यावा. त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या संस्थेकडे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते त्या संस्थेच्या प्रमुखाकडून संवंधित कर्मचाऱ्याचा/अधिकाऱ्याचा तेथील कार्यावयतचा लिहिलेला मूळ अहवाल किंवा त्याचा सारांश त्या त्या अधिकाऱ्याच्या/कर्मचाऱ्याच्या गोपनीय अहवाल नर्तीमध्ये ठेवण्यात यावा. प्रतिवेदन वर्षात निरनिराळ्या कालावधीसाठी गोपनीय अहवाल लिहिणे

२२. जेव्हा एखाद्या प्रतिवेदन वर्षात एखाद्या कर्मचाऱ्याचे/अधिकाऱ्याचे निरनिराळ्या कालावधीसाठी एकापेक्षा जारी गोपनीय अहवाल लिहिले असर्तील तेव्हा अशा प्रत्यंक अहवालावर ते कोणत्या कालावधीसाठी आहेत ते नमूद करावे. ज्यावेळी एखाद्या प्रतिवेदन वर्षात एखाद्या कर्मचाऱ्याचे/अधिकाऱ्याचे काम एकाच कालावधीसाठी एकापेक्षा अधिक अधिकाऱ्यांना पाहिले असेल तर गोपनीय अहवाल लिहिताना स्वार्लालप्रमाणे पद्धती अनुसरण्यात यावा :-

- (अ) जर प्रतिवेदन अधिकारी एकापेक्षा जारी असर्तील व पुनर्विलोकन अधिकारी एकच असेल तर सर्व प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाताखाली केलेल्या कापाच्या संदर्भातील वेगवेगळे अहवाल लिहावेत. मात्र, पुनर्विलोकन अधिकाऱ्याने पुनर्विलोकन करताना प्रतिवेदन अधिकाऱ्यांची वेगवेगळी प्रतिवेदने लक्षात घेऊन एकत्रितपणे पुनर्विलोकन करावे. पुनर्विलोकन करताना आपण त्या त्या प्रतिवेदन अधिकाऱ्याशी सहमत आहोत किंवा कसे व नसल्यास कुणाच्या कोणत्या मताशी व का यासंवंधी स्पष्ट भत देऊन आपले स्वतःचे स्पष्ट अभिप्राय नमूद करावेत. जर प्रतिवेदन अधिकाऱ्यांच्या अभिप्रायामध्ये स्वूपच तफावत असेल (एकाचे अभिप्राय उल्कृष्ट/अतिउल्कृष्ट दर्जाचे व दुसऱ्याचे अभिप्राय

सामान्य/प्रतिकूल वाजूकडे झुकणारे) तर पुनर्विलोन अधिकाऱ्याने पुनर्विलोकन करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. आवश्यकता वाटल्यास त्याने प्रतिवेदन अधिकाऱ्यांबरोवर चर्चा करून नंतर आपले अभिप्राय नमूद करावेत.

(व) जर प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी हे दोन्ही अधिकारी एकापेक्षा जागत असर्तील तर प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी आपापली प्रतिवेदने स्वतंत्रपणे लिहावीत व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे (पुनर्विलोकन अधिकाऱ्यांकडे) पाठवावीत. त्यानंतर त्या त्या पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी ती पुनर्विलोकीत करावीत. गोपनीय अहवालांची छाननी करताना संस्करण अधिकाऱ्यास जर त्या प्रतिवेदनात/पुनर्विलोकनात खूप तफावत आहे असे आढळून आले तर त्याने असे अहवाल पुनर्विलोकन अधिकाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुनर्विलोकन अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही तफावत दूर होईल अशा पद्धतीने आपले निर्णयिक मत द्यावे.

२३. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी दरवर्षी ३९ मार्च रोजी संपणाऱ्या एका वर्षामध्ये आपण केलेल्या कामाची थोडक्यात माहिती देऊन परिशिष्ट “व” च्या भाग-२ मर्थील सूचनांनुसार आपल्या कामावृत्तीला स्वयंमूल्य निर्धारण अहवाल परिशिष्ट “व” च्या भाग-३. मध्ये लिहिणे आवश्यक आहे. असा स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल आपल्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे (प्रतिवेदन अधिकाऱ्यांकडे) दिनांक ९५ एप्रिलच्या आत पाठवावा. यासाठी विहित केलेल्या प्रपत्रात अहवाल वर्पात केलेल्या कामाचे थोडक्यात मूल्यमापन द्यावे.

अर्ध्या पानाच्यावर जर एखादा अधिकारी/कर्मचारी यांनी स्वयंमूल्यांकनाच्या ठिकाणी आपल्या कामाचा तपशील दिलेला असेल किंवा त्यास पुरवणी जोडली असेल तर तो अतिरिक्त तपशील दुर्लक्षित करण्यात यावा व पुढील स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल लिहिताना अर्ध्या पानातच लिहिण्यावावत लेखी सूचना देण्यात याव्यात.

२४. शासकीय कर्मचाऱ्यांकडून/अधिकाऱ्यांकडून स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल मिळाल्यानंतर त्यांच्या लगतच्या राजपत्रित दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी) प्रतिवेदन अधिकारी म्हणून (मंत्रालयीन विभागांच्या वावतीत कक्ष अधिकाऱ्यांनी किंवा कार्यासन अधिकाऱ्यांनी) त्यांचे गोपनीय अहवाल लिहून ते दिनांक ३० एप्रिलच्या आत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे (पुनर्विलोकन अधिकाऱ्यांकडे) पुनर्विलोकनासाठी पाठवावेत. बदली, सेवानिवृत्ती इत्यादी कारणांनी प्रतिवेदन अधिकारी कार्यभार सोडणार असेल तर त्यावेळी देखील त्याने जर हा कालावधी तीन महिन्यांपेक्षा जारत असेल तर त्या कालावधीसाठी अहवाल लिहावेत व ते आपल्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुनर्विलोकनासाठी पाठवावेत.

२५. गोपनीय अहवाल हा स्वहस्ताक्षरात लिहावा.

प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी आपल्या सहीखाली आपले नाव व पदनाम सुस्पष्टपणे लिहावे व तारीख लिहावी.

गट “अ” व गट “व” च्या शासकीय अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल द्विप्रतीत ठेवण्यात यावेत.

२६. गोपनीय अहवाल शक्यतो मराठीमध्ये लिहावेत.

गोपनीय अहवालांचे संस्करण करणे

२७. पुनर्विलोकन अधिकाऱ्याने अहवाल पुनर्विलोकित करून दिनांक ९५ मे च्या आत संस्कारणासाठी संवंधित अधिकाऱ्यांकडे पाठवावे. संस्करणाच्या वेळी जर ते अहवाल वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार काळजीपूर्वक व तपशीलवार लिहिलेले नाहीत असे आढळले तर ते अहवाल संवंधित प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्यांकडे सुधारून लिहिण्यासाठी परत पाठवावेत.

२८. संस्करण अधिकाऱ्याने गोपनीय अहवालाची सत्वर छाननी करून गट “क” च्या कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालातील प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे दिनांक ३० जून च्या आत संवंधित कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे कळवावेत व त्या पत्राची प्रत संवंधित कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवाल नस्तीमध्ये ठेवावी.

२९. “चांगले”, “निश्चित चांगले” शेरे लेखी किंवा तोंडी कळविण्यात येऊ नयेत.

३०. “उत्कृष्ट” शेरे तोंडी कळवावेत व “अत्युकृष्ट” शे-यांवावेत प्रमाणपत्र देण्यात यावे आणि त्याची प्रत गोपनीय अहवालात ठेवण्यात यावी.

३१. समाधानकारक (Satisfactory) हा शेरा चांगला (Good) असा समजण्यात यावा.

३२. “ जतिउत्तम ”, “ सर्वोत्तम ”, “ कार्यालयाचा आधारस्तंभ ”, “ असेट दू दि डिपार्टमेंट ”, “ पिलर ऑफ द ऑगनायझेशन ” हे शेरे अत्युक्तष्ट समजण्यात यावेत व अत्युक्तष्ट शे-यांप्रमाणेच ते प्रेशर्स्टीपत्रांच्या स्वरूपात संवंधित शासकीय कर्मचाऱ्यांस/अधिकाऱ्यांस लेखी कलविण्यात यावेत.

३३. साधारण, सर्वसाधारण, बग, ठीक, मुमार किंवा या अर्थाचे अथवा यापेक्षा वाईट असे सर्व शेरे प्रतिकूल समजण्यात यावेत व संवंधितांना लेखी कलविण्यात यावेत. तसेच ५०/५५ वर्षांच्या पुनर्विलोकनाच्या व पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत जे शेरे येत नाहीत असे शेरे प्रतिकूल समजण्याची गरज नाही, तथापि, ते संवंधितांना लेखी कलविण्यात यावेत. जेणेकरून स्वतःच्या कामात सुधारणा करून पदोन्नतीसाठी/पुनर्विलोकनासाठी आवश्यक त्या पात्रतेपर्यंत त्यांना पोहोचता येईल. यामुळे यासंदर्भात संवंधित अधिकारी/कर्मचारी याच्याकडून येणारे अभिवेदन विचारात घेऊ नये.

३४. अराजपत्रित पदावरून राजपत्रित पदावर पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या वावतीत प्रशासकीय विभागांनी संवंधित अधिकाऱ्यांच्या अराजपत्रित सेवेशी असलेले मूळ अहवाल गोपनीय अहवाल नस्तीत अंतर्भूत करावेत.

३५. राजपत्रित गट “ व ” च्या अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालांचे संस्करण करून त्यातील प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे कलविण्याचे अधिकार ज्या विभाग प्रमुखांना देण्यात आलेले आहेत, त्या विभाग प्रमुखांनी संवंधित गट “ व ” च्या अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालातील प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे दिनांक ३० जूनच्या आत अर्धशासकीय पत्राद्वारे कलवावेत व त्या पत्राची प्रत संवंधित अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवाल नस्तीमध्ये ठेवावी.

३६. राजपत्रित गट “ अ ” च्या अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालातील प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे त्यांना मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागांच्या संवंधित अधिकाऱ्यांने दिनांक ३० जूनच्या आत अर्धशासकीय पत्राद्वारे कलवावेत व त्या पत्राची प्रत संवंधित अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवाल नस्तीमध्ये ठेवावी.

३७. गोपनीय अहवाल योग्य तेहेने टाचलेल्या फाईल ब्रेस्टनात नीटनेटकेपणे आणि व्यवस्थित रितीने संकलित करावेत. अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवाल नस्त्या लॉस्टिकच्या कवरमध्ये ठेवण्यात याव्यात.

३८. शासकीय कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल, त्यांची सेवा, सेवानिवृत्ती, मृत्यु, बडतर्फी इत्यादी कारणांमुळे समाप्त होण्याच्या तारखेपासून साधारणपणे ५ वर्षांच्या कालावधीसाठी जतन करावेत. तथापि, काही विशिष्ट कारणासाठी यापेक्षा अधिक कालावधीसाठी अभिलेख जतन करणे आवश्यक असेल तर ते जतन करावेत. असे अभिलेख नष्ट करण्यापूर्वी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या वावतीत शासनाचे व अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या वावतीत संवंधित विभाग प्रमुखांचे आदेश घेण्यात यावेत. प्रतिकूल शेरे कलविणे व त्यावरील अभिवेदनावर कार्यवाही करणे

३९. ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध/कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित आहे, ज्यांना निलंबित करण्यात आलेले आहे व ज्यांचे सचोटी व चारित्र्य संशयास्पद आहे अशा कर्मचाऱ्यांच्या/अधिकाऱ्यांच्या त्या वर्षांच्या गोपनीय अहवालातील उत्कृष्ट/अत्युक्तष्ट शेरे त्यांच्यावरील चौकशी पूर्ण होईपर्यंत कलविण्यात येऊ नयेत. परंतु सवल पुराव्याच्या आधारे देण्यात आलेले सचोटी व चारित्र्यावावतचे प्रतिकूल शेरे मात्र संवंधित कर्मचारी/अधिकारी यांना विनाविलंब कलविण्यात यावेत.

४०. प्रतिकूल शेरे कलविण्यावावतचे पत्र डाकेने पाठवावयाचे झाल्यास ते नोंदणीकृत पत्राने (रजिस्टर्ड पोस्ट विथ अँकनॉलेजमेंट) कलवावेत. असे पत्र हातवटवड्याने पाठवावयाचे झाल्यास पत्र मिळाल्यावावत संवंधित कर्मचाऱ्याकडून/अधिकाऱ्यांकडून पोचपावती घेण्यात यावी. डाकेने मिळालेली पोचपावती किंवा व्यक्तीश: मिळालेली पोचपावती, ज्या कागदपत्रावर प्रतिकूल शेरे कलविण्यावावत निर्णय घेण्यात आला, त्या कागदपत्रांमध्ये ठेवण्यात यावी.

४१. गोपनीय अहवालांचे संस्करण करण्याची कार्यवाही वेळीच न केल्यास संवंधित आस्थापना अधिकाऱ्यास किंवा वेळीच कार्यवाही पूर्ण न होण्यास कारणीभूत ठालेल्या अधिकाऱ्यास त्यावावत जवावदार धरून त्यांचेविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी.

४२. गोपनीय अहवालातील प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे ज्या पत्राद्वारे कलविले जातील त्या पत्रातच ते पत्र संवंधित कर्मचारी/अधिकारी यास मिळालेल्या तारखेपासून, त्यांना त्याविरुद्ध अभिवेदन सादर करावयाचे असल्यास त्यांनी २ महिन्यांचे आत अभिवेदन सादर करावे व सदर कालावधीत अभिवेदन सादर न केल्यास प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेच्याविरुद्ध अभिवेदन करावयाचे नाही असे समजण्यात येईल व मागाहून कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही; असे संवंधित

कर्मचाऱ्यांस/अधिकाऱ्यांस स्पष्टपणे कलविण्यात यावे. अपवादात्मक परिस्थितीत जर वेळेचे वंधन पाळले गेले नाही तर प्रकरण यामाच्य प्रशासन विभागाकडे संदर्भित करावे.

४३. एवाधा कर्मचाऱ्यास/अधिकाऱ्यास त्याच्या नियंत्रणावाहील कारणामुळे प्रतिकूल शेच्याविरुद्ध दोन महिन्यांचे आत अभिवेदन सादर करणे शक्य झाले नाही व त्या कारणावावत संवंधित संस्करण अधिकाऱ्याचे/प्राधिकाऱ्याचे समाधान झाले तर असे अभिवेदन सादर करण्यामध्ये झालेला ६ महिनेपर्यंतचा विलंब माफ करण्याचा अधिकार संवंधित संस्करण अधिकाऱ्यास/प्राधिकाऱ्यास राहील.

४४. प्रतिकूल शेच्याविरुद्धचे अभिवेदन प्राप्त झाल्यावर विभाग प्रमुखांनी प्रतिकूल शेरे लिहिणाऱ्या प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्यांचे अभिप्राय मागवावेत व त्या अनुपंगाने अभिवेदनातील मुद्यांचा सांगोपांग व साधकवाधक विचार करून व वास्तुनिष्ट परिस्थिती पडताळून ते अभिवेदन अंत्यंत काळजीपूर्वक तपासावे. अगजपत्रित कर्मचाऱ्यांच्या वावतीत विभाग प्रमुखांनी स्वतः निर्णय घ्यावे व गजपत्रित अधिकाऱ्यांच्या वावतीत ते अभिवेदन प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्यांच्या अभिप्रायांच्या अनुपंगाने तपासून आपल्या शिफारशींसह आपल्या प्रशासकीय विभागाकडे पाठ्यावे. प्रशासकीय विभागांनी ते तपासून शासनास सादर करावे. विभाग प्रमुखाने/शासनाने अभिवेदन मिळाल्यापासून साधारणतः ३ महिन्यांचे आत त्यावर खालीलपैकी एक निर्णय घ्यावा : -

- (अ) अभिवेदन फेटाळणे (To reject the representation).
- (ब) प्रतिकूल शेच्यांची तीव्रता कमी करणे (To tone down the adverse remarks).
- (क) अभिवेदन खिकारून प्रतिकूल शेरे काढून टाकणे (To accept the representation and to expunge the adverse remarks).
- (घ) अभिवेदन अंशतः खिकारून काही प्रतिकूल शेरे काढून टाकणे (To accept the representation partially and to remove the some of the adverse remarks).

४५. अभिवेदनावर विचार होऊन जर प्रतिकूल शेच्यांची तीव्रता कमी करण्याचा निर्णय झाला तर त्यानुसार गोपनीय अहवालामध्ये योग्य टिकाणी आवश्यक ती नोंद स्वतंत्रपणे योग्य साधांकनासहित घेण्यात यावी. मूळ शेच्यांमध्ये खोडाखोड करून सुधारणा करू नये. जर प्रतिकूल शेरे सुडवुद्धीने किंवा दृष्टवुद्धीने लिहिले आहेत किंवा ते पूर्णतः अयोग्य, अनावश्यक आहेत असे आढळून आले व त्यामुळे ते काढून टाकण्याचा निर्णय घेतला तर प्रतिकूल शेरे त्यावर रेघा मारून खोडावे व त्यावर कागद चिकटवावा, त्या कागदावर अभिप्राय नप्ट करण्याच्या आदेशाचा क्रमांक व दिनांक नमूद करून “नप्ट करण्यात आले” अशी नोंद घेऊन त्यावर सक्षम अधिकाऱ्याने सही करून दिनांक घालावा व सर्वांखाली आपले नाव व पदनाम टळके असरात लिहावे. सर्व प्रतिकूल शेच्यांवर पट्टी लावली तर सदर गोपनीय अहवाल चांगल्या प्रतीचा असल्याचे समजण्यात यावे. तसेच अंशतः प्रतिकूल शेच्यांवर पट्टी लावली तर उर्वरित शेरे लक्षात घेऊन मूल्यमापन करावे.

४६. अभिवेदन फेटाळण्यात आले/अशंतः स्वीकारण्यात आले/प्रतिकूल शेच्यांची तीव्रता कमी करण्यात आली किंवा प्रतिकूल शेरे नप्ट करण्यात आले, यापैकी काहीही निर्णय झाला तरी प्रतिकूल शेच्याविरुद्धचे अभिवेदन, त्याचा प्रत किंवा प्रतिकूल शेच्यांवृद्धाचे स्पर्टीकरण गोपनीय अहवाल नस्तीमध्ये अंतर्भूत करू नये.

४७. गोपनीय अहवालातील प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे नप्ट करण्याची वरीलप्रमाणे कार्यवाही १५ दिवसांचे आत पार पाडण्यात यावी. तशीच कार्यवाही गोपनीय अहवाल नस्तीत ठेवलेल्या पत्राच्या प्रतीवरील (ज्या पत्रांव्ये प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे कलविण्यात आले होते त्या पत्राच्या प्रतीवरील) शेरे नप्ट करण्याच्या वावतही करण्यात यावी. प्रतिकूल शेरे ज्या आदेशांद्वारे नप्ट करण्यात आले असतील त्या आदेशाची प्रत गोपनीय अहवाल नस्तीवर ठेवण्यात येऊ नये.

४८. परिविक्षाधीन कालावधीमध्ये लिहिलेल्या गोपनीय अहवालातील प्रतिकूल शेरे संवंधित परिविक्षाधीन कर्मचाऱ्यांस/अधिकाऱ्यांस लेखी कलविले जावेत व ज्या पत्रांवर त्यांना प्रतिकूल शेरे कलविण्यात आले त्या पत्राची प्रत न चुकता त्याच्या गोपनीय अहवाल नस्तीमध्ये ठेवण्यात यावी.

४९. शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना गोपनीय अहवालातील प्रतिकूल शेरे कलविण्यात आले नस्तील तर सदर प्रतिकूल शेरे संवंधितांना कलविण्याची जवाबदारी ज्या अधिकाऱ्यावर (संस्करण अधिकारी) आहे त्या अधिकाऱ्याच्या गोपनीय अहवालात त्यावावतची नोंद घेण्यात यावी व तसे केल्याचे त्या अधिकाऱ्यास (संस्करण अधिकारी) कलविण्यात यावे.

५०. एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचे/कर्मचाऱ्याचे गोपनीय अहवालातील प्रतिकूल शेरे काढून टाकण्याचे निंदेश मंत्री महोदयांनी दिले तर त्या प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे प्रथम अभिप्राय घ्यावेत. असे करण्यास सामान्य प्रशासन विभागाने नकार दिला तर, संवंधित विभागाने प्रस्ताव मुख्य सचिवांमार्फत मा. मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी सादर करावा.

प्रतिकूल शेच्यांविरुद्धच्या दुसऱ्या अभिवेदनावर कार्यवाही करणे

५१. प्रतिकूल शेच्यांविरुद्ध अभिवेदन एकदा फेटाळल्यानंतर त्याच शेच्यांविरुद्धचे दुसरे अभिवेदन, त्यामध्ये नव्हान मुद्दा असल्याखेरीज विचागत घेऊ नये. अभिवेदन फेटाळताना ते अभिवेदन, ज्या कागदपत्रांच्या आधारे तपासले जाईल त्या कागदपत्रांवर अभिवेदन कोणत्या कागणासाठी फेटाळले जात आहे ती कागण स्पष्टपणे नमूद करावीत.

गोपनीय अहवालातील प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे संवंधितांना न कळविल्यास पदोन्नती/स्थायीकरण, दक्षता रोध ओलांडणे इत्यादींसाठी विचारात न घेणे.

५२. गोपनीय अहवालातील जे प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे संवंधित कर्मचाऱ्यास/अधिकाऱ्यास कलविले नसरील असे शेरे पदोन्नती, स्थायीकरण, दक्षता रोध ओलांडण्यास अनुज्ञा देणे इत्यादी वावींसाठी योग्यांयता ठगविताना विचागत घेऊ नये.

५३. ज्या प्रकरणी प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे विचारात न घेताही इतर अन्य कागणामुळे संवंधित कर्मचारी/अधिकारी पदोन्नती, स्थायीकरण, दक्षतारोध ओलांडणे इत्यादी वावींसाठी अयोग्य आहे असे संवंधित समिती किंवा मंडळाचे मत असेल तर अशा प्रकरणी “ न कळविलेले प्रतिकूल/टिकात्मक/सूचनात्मक शेरे विचागत घेतले नाहीत तरीही संवंधित कर्मचारी/अधिकारी अमुक अमुक कागणामुळे अमुक अमुक वावींसाठी योग्य आढळला नाही ” अशी स्पष्ट शिफारस संवंधित समितीने, मंडळाने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने करावी.

५४. गोपनीय अहवालातील प्रतिकूल शेच्यांविरुद्धचे गजपत्रित अधिकारी किंवा अगजपत्रित कर्मचारी यांच्याकडून येणारे अभिवेदन काही विशेष/तांत्रिक मुद्दा असल्याखेरीज सामान्य प्रशासन विभागाकडे संदर्भित करू नये.

५५. एखाद्या अधिकाऱ्याला/कर्मचाऱ्याला ओळीने चांगले शेरे मिळाल्यानंतर आकस्मिकपणे जर त्याला प्रतिकूल शेरे मिळाले किंवा जर या उलट घडले तर अशा प्रकरणी विभाग प्रमुखांनी/प्रशासकीय विभागांनी विशेष सावध रहावे. असा अहवाल अंतिमरीत्या स्वीकारण्यापूर्वी प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्यांना त्यांच्या शेच्यांसंवंधी कागदपत्रांसह सदर शेच्यांचे पुर्णीकरण करण्यास सांगावे.

५६. विभाग प्रमुख आणि विभाग प्रमुखांनी स्वतःच प्रतिवेदने सादर केलेली असरील तेक्का शासन, प्रतिवेदन/पुनर्विलोकन अधिकाऱ्याने व्यक्त केलेल्या मतांच्या स्वीकार करण्यास वांधलेले नाही. तथापि, जेक्का ते प्रतिवेदन किंवा पुनर्विलोकन अधिकाऱ्यांच्या मताशी सहमत नसरील तेक्का त्यांनी योग्य शेरे अहवालात नोंदवावेत.

मंत्री आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे

५७. मंत्री आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल त्या आस्थापनेवरील खाजगी सचिवांनी लिहावेत व संवंधित मा. मंत्री/गज्यमंत्री यांनी ते पुनर्विलोकन करावेत. खाजगी सचिवांचे गोपनीय अहवाल मात्र संवंधित मा. मंत्री/गज्यमंत्री यांनी लिहावेत व ते पुनर्विलोकित करण्यात येऊ नयेत. ज्या मंत्री/गज्यमंत्र्यांकडे खाजगी सचिव नसरील त्यांच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल मा. मंत्री/गज्यमंत्री यांनी लिहावेत व ते पुनर्विलोकन करण्याची आवश्यकता नाही.

राजपत्रित अधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाचे गोपनीय अहवाल लिहिणे

५८. उप सचिव, विशेष कार्य अधिकारी, सह सचिव, सचिव, प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, मुख्य सचिव इत्यादी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकांचे गोपनीय अहवाल संवंधित अधिकाऱ्यांनी लिहावेत व ते पुनर्विलोकित करण्यात येऊ नयेत.

५९. विभागीय स्तरगवरील अधिकाऱ्यांच्या वावतीत देखील विभागीय आयुक्तांनी वरीलप्रभागे पद्धती अवलंबावी. विभाग प्रमुखांनी संवंधित अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालामध्ये जिल्हाधिकारी/विभागीय आयुक्त यांनी केलेले मूल्यांकन अंतर्भूत करावे, शासकीय विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व न्यायाधिकरणांना गोपनीय अभिलेखाचा वापर करणे

६०. शासकीय विभागांना किंवा लोकसेवा आयोगाला गोपनीय अभिलेखांचा वापर करण्यास काहीही प्रतिवंध नाही. तथापि, शिस्तभंग प्रकरणे हाताळणाऱ्या न्यायाधिकरणांना मात्र त्या प्रकरणी केलेल्या आरोपांवावत ती न्यायाधिकरणे अंतिम निर्णयाप्रत

येण्याआधी असे अभिलेख उपलब्ध करु नयेत. न्यायालयीन प्रकरणी गोपनीय अहवाल आवश्यक वाटल्यास, साकारी वकिलामार्फत न्यायाधिशांना अवलोकनार्थ देण्यास हरकत नाही. तथापि, तसे न्यायाधिशांचे स्पष्ट आदेश असल्याशिवाय विरुद्ध वाजूद्या वर्कालांना किंवा वादी अधिकाऱ्यास गोपनीय अहवाल देऊ नये. लोकसेवा आयोगास अभिलेख पाठविण्यापूर्वी ते परिपूर्ण आहेत याची संवंधित अधिकाऱ्याने काळजी घ्यारी. जर मूळ अभिलेखाएवजी त्याच्या प्रती ठेवल्या असतील तर त्या सांक्षाकित केल्याची खात्री करून घ्यारी.

गोपनीय अहवालांची परिपूर्णता

६१. सेवाविषयक विशिष्ट प्रयोजनासाठी ज्या समित्या किंवा मंडळे (पदोन्नती समिती, विशेष पुनर्विलोकन समिती, आस्थापना मंडळ, इत्यादी) गोपनीय अहवालांचे मूल्यमापन करतात, त्याना गोपनीय अहवाल पाठविताना सर्व दृष्टीने परिपूर्ण असलेले (म्हणजेच प्रतिवेदन अधिकाऱ्यांना लिहिलेले/पुनर्विलोकन झालेले, प्रतिवेदन/पुनर्विलोकन झाले नसल्यास त्यावावतचे प्रमाणपत्र असलेले तसेच प्रतिकूल शेरे असल्यास ते संवंधितथंना कळविले असलेले व प्रतिकूल शेळ्यांविरुद्धचे अंभियेदने असल्यास त्यावर निर्णय घेतले असलेले) गोपनीय अहवाल पाठविण्यात यावेत.

जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे

६२. जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी लिहू नयेत. मात्र, त्यांनी त्यांच्या जिल्हातील गाज्यरतगवरील प्रत्येक अधिकाऱ्याच्या सर्वसाधारण कामावदलचे मूल्यांकन (Appraisal) स्वतः कगावे तसा मूल्यांकन अहवाल प्रत्येक वर्षाच्या १५ एप्रिल पूर्वी तसेच त्याची ज्या जिल्हांतून वदली होण्याच्या वेळी, जर यापूर्वी पाठविलेल्या अहवालानंतर ३ महिन्यांपेक्षा जागत कालावधीसाठी त्यांनी कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे काम पाहिले असेल तर संवंधित विभाग प्रमुखाकडे गोपनियरीत्या पाठवून त्याची प्रत त्या त्या प्रशासकीय विभागाच्या सचिव/प्रथान सचिव/अपर मुख्य सचिव यांच्याकडे पाठवार्वा.

परिशिष्ट "व" (भाग १)

गोपनीय प्रतिवेदनाचा नमुना

Form of Confidential Report

Full Name

पूर्ण नाव

Father's Name

वडिलांचे नाव

Date of Birth

जन्मतारीख

Place of Birth

जन्मस्थान

Nationality and Religion

राष्ट्रीयत्व व धर्म

Whether belongs to

Scheduled Castes

Scheduled Tribes

Other Backward Classes

अनुसूचित जातीतातील

अनुसूचित जमातीतातील

इतर मानासवर्गातील

आहे काय?

Home of Family

कुटुंबाचे मूळ ठिकाण

Permanent Address

कायमचा पत्ता

Whether any immovable

property held.

कोणतीही स्थावर मालमत्ता आहे काय?

If so, what and where?

असल्यास, कोणता व कोठे?

Date of Joining Government Service

शासकीय सेवेत प्रविष्ट झाल्याची तारीख

(Village / Town / Taluka / District)

गाव / शहर / तालुका / जिल्हा

If service is not continuous,
details of previous
Government Service.

सेवा अखंडित नसल्यास, पूर्वीच्या
शासकीय सेवेचा तपशील.

Mother tongue

मातृभाषा

Languages known

अवगत असलल्या भाषा

Qualification and degrees

अर्हता व पदव्या

University

विद्यार्पण/संस्था

Year

वर्ष

परिशिष्ट " व " (भाग २)

गट " अ " ते गट " क " चे शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी गोपनीय अहवालाचे स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल प्रपत्र

स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांना/कर्मचाऱ्यांना सूचना

१. जग उद्दिष्टे ठगवून देण्यात आली असतील तर ती उद्दिष्टे सर्वसाधारण सूचनांनुसार अथवा विशेष सूचनांनुसार ठगवून देण्यात आली होती की आपापसाठील चर्चेनुसार ठगविण्यात आली होती.

२. सर्व दैनंदिन कामांची यादी येथे देऊ नये. फक्त ठळक, वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख करावा. (उद्दिष्टे ठगवून देण्यात आली असल्यास उद्दिष्टांचा संदर्भ देऊन) संदिग्ध विधाने टाळावीत व नेमके विधान करावे.

३. तुमच्या कामगिरीवावतचे तुमचे अभिप्राय, दिलेल्या जागेएवढेच मर्यादित ठेवावेत. काहीही सहपत्रे त्यास जोडू नयेत. ती गोपनीय अहवालाच्या नस्तीत ठेवली जाणार नाहीत व कर्मचाऱ्यास परत करण्यात येतील.

४. " मी " माझ्या वरिष्ठाचे समाधान/पूर्ण समाधान होईपर्यंत काम केले किंवा " वरिष्ठांनी माझे काम नावाजले " अशी किंवा अशासागेही विधाने करू नयेत. अशी विधाने केल्यास ती दुर्लक्षित करण्यात येतील.

५. स्वयंमूल्य निर्धारण अहवाल अर्ध्या पानातच लिहावा.

६. स्वयंमूल्य निर्धारण अहवाल अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांना प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत प्रतिवेदन अधिकाऱ्याकडे घावा.

प्रतिवेदन अधिकाऱ्यांना सूचना

१. गोपनीय अहवाल लिहितांना कर्मचाऱ्यांचा भाग-३ मध्ये लिहिलेला स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल विचारात घ्यावा व तसा तो घेतला गेला असल्याचा विशिष्ट उल्लेख गोपनीय अहवालात करण्यात यावा.

२. वरील सूचना क्रमांक ६ अनुसार स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल प्राप्त न झाल्यास प्रतिवेदन अधिकारी स्वतः गोपनीय अहवाल लिहू शकेल.

परिशिष्ट “बृ” (भाग ३)

(स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल)

वैशिष्ट्यपूर्ण कामे

कालावधी :—

(१) शासकीय अधिकाचार्य / कर्मचाचार्य नाव

(२) पद

(३) या वर्षी / कालावधीत नेमून दिलेल्या कामाची

उद्दिष्ट (असल्यास).

(४) वर्षभगात केलेली उल्लेखनीय अशी महत्वाची

वैशिष्ट्यपूर्ण कामे (उद्दिष्टांच्या संदर्भासहीत).

अधिकाचार्यी / कर्मचाचार्यी सही, नाव

व पद.

(५) शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वरील
मताशी सहमत आहात का?

(६) नसल्यास, त्याची कारणे

प्रतिवेदन अधिकाचार्यी सही, नाव व पदनाम.

परिशिष्ट "ब" (भाग ४)

(गट "अ" ते गट "क" च्या अधिकाऱ्यांची/कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण योग्यता व चारित्र्यासंबंधी अभिप्राय)
(Estimate of General Ability and Character of Grade 'A' to Grade 'C' Officers and Employees.)

1. Name :
१. नाव

2. Period of Report :
२. प्रतिवेदनाचा कालावधी

3. Post or Posts held :
३. धारण केलेले पद/पदे

4. Industry and Application :
४. उद्योगप्रियता व कार्यतुपरता

5. Capacity to get work done by Subordinates.
५. हाताखालील व्यक्तींकडून काम करून घेण्याची क्षमता.

6. Relations with colleagues and the public.
६. सहकारी व जनता यांच्याशी असलेले संवंध

7. General intelligence :
७. सर्वसाधारण बुद्धीमत्ता

8. Technical ability (where relevant).
८. तांत्रिक कार्यक्षमता
(जेथे संवंधित असेल तेथे).

9. Special aptitude :
९. विशेष कल

10. Administrative ability

including judgement,
initiative and drive.

१०. निर्णयशक्ती, उपक्रमशिलता व धडाडी

यांसह प्रशासनिक कार्यक्षमता.

11. Integrity and character

११. सचोर्ता व चारित्र्य

(संशयास्पद असल्यास अहवाल सोबत टेवावा).

12. Whether powers delegated

are fully utilised?

१२. प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा पूर्णपणे

वापर करतात काय?

13. General Assessment

१३. सर्वसाधारण मूल्यमापन

Date :

दिनांक :

Place :

ठिकाण :

Signature, Name and Designation

of the Reporting Officer.

प्रतिवेदन अधिकाऱ्याची सही, नाव व पत्ता.

परिशिष्ट “ब” (भाग ५)

Remarks of the Reviewing Officer

पुनर्विलोकन अधिकाऱ्यांचे अभिप्राय

**1. Length of service under
Reviewing Officer.**

**9. पुनर्विलोकन अधिकाऱ्याच्या हाताखालील
सेवावधी.**

**2. Do you agree with the Reporting Officer (If
not, state specifically the remarks with which
you do not agree) or do you wish to modify or
add to his assessment?**

**2. आपण प्रतिवेदन अधिकाऱ्याशी सहमत आहात ?
(सहमत नसल्यास कुठल्या अभिप्रायाशी सहमत नाही) की
त्याच्या मूल्यमापनामध्ये काही फेरफार करण्याची किंवा
भर घालण्याची आपली इच्छा आहे ?**

Date :

दिनांक :

Place :

ठिकाण :

Signature, Name and Designation

of the Reviewing Officer.

पुनर्विलोकन अधिकाऱ्याची सही, नाव व पदनाम.

परिशिष्ट “क”

Ephemeral Roll for the Year

वर्षाकरिता कच्चे टिपण

Office of the

यांचे कार्यालय

Full Name

पूर्ण नाव

(In Block Letters)

(ठळक अक्षरात)

Post held

धारण केलेले पद

Date of joining the Office

पदावर आल्याची तारीख

परिशिष्ट “क”

Date	Brief remarks regarding Officer's work, character or conduct deserving to be noted including commendations, warnings, rewards or punishments.	Reference to file or case, if any.	Signature
1	2	3	4
तारीख	अधिकाऱ्याचे काम, चारित्र्य किंवा वर्तणूक यासंबंधी प्रशंसा, ताकीद, बक्षिसे किंवा शिक्षा यांसह नमूद करण्यासारखे संक्षिप्त अभिप्राय.	नस्ती किंवा प्रकरण यांचा संदर्भ असल्यास	सही

जर गोपनीय अहवालात प्रतिकूल शेरे दिले नसतील तर हे कच्चे टिपण गोपनीय अहवाल पाठविल्यानंतर एक वर्षानंतर नष्ट करावे व जर या कच्च्या टिपणाच्या आधारे गोपनीय अहवालामध्ये प्रतिकूल शेरे असतील तर त्या प्रतिकूल शेर्यांविरुद्धच्या अभिवेदनावर निर्णय झाल्यानंतर हे कच्चे टिपण नष्ट करावे.

To be destroyed one year after the Confidential Report for the period has been sent, if no adverse remarks are given in the Confidential Reports. If adverse remarks are given on the basis of the Ephemeral roll, then the Ephemeral Roll shall be kept with the relevant confidential report till representation if any against the adverse remarks is decided.